

भारतीय प्रशासन सेवेतील महाराष्ट्र
संवर्गातील प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या
रजा वेतन अंशदान व निवृत्ती वेतन अंशदान
वसुलीबाबत..

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: भाप्रसे १४१३/प्र.क्र.२२०/२०१३/९ अ
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
तारीख: १२.०२.२०१४

वाचा :

- १) शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण १०९०/प्र.क्र.९१/९०/नऊ-अ, दि. २२.८.१९९०
- २) शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण १३९८/प्र.क्र.१७/९८/९-अ, दि. ८.५.२०००
- ३) शासन परिपत्रक क्रमांक: भाप्रसे १००९/प्र.क्र.७०/२००९/९-अ, दि. २६.२.२०१०

शासन परिपत्रक :

उपरोक्त नमूद संदर्भाधीन परिपत्रकांन्वये महाराष्ट्र संवर्गातील भारतीय प्रशासन सेवेतील प्रतिनियुक्तीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात रजा वेतन अंशदान व निवृत्ती वेतन अंशदान यांच्या वसुली व शासनास करावयाचा भरणा याबाबत सूचना प्रस्तुत करण्यात आलेल्या आहेत.

परंतु शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, महाराष्ट्र संवर्गातील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी प्रतिनियुक्तीने ज्या कार्यालयात कार्यरत असतात त्या कार्यालयाकडून सदर अधिकारी कार्यमुक्त होईपर्यंतच्या कालावधीतील त्यांचे रजा वेतन अंशदान व निवृत्ती वेतन अंशदानाच्या रकमांचा भरणा विहित मुदतीत शासनाकडे करण्यात येत नाही किंवा भरणा करण्यात आलेल्या रकमेची परिगणना कमी कालावधीची करून तेवढीच रक्कम भरणा केली जाते. भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे तयार करताना ही बाब लक्षात आल्यावर रजा वेतन अंशदान व निवृत्ती वेतन अंशदान रकमांचा भरणा करून घेण्यासाठी सदर कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. ज्यामुळे सेवानिवृत्ती प्रकरणे मंजूरीसाठी महालेखापाल कार्यालयाकडे वेळेत पाठविण्यास विलंब होतो. सबब, अशा भाप्रसे अधिकाऱ्यांना त्यांचे निवृत्तीवेतन वेळेत प्राप्त होणे अडचणीचे होते. यास्तव, खालीलप्रमाणे सूचना पुन्हा निर्गमित करण्यात येत आहेत.

- १) प्रतिनियुक्तीवरील भाप्रसे अधिकाऱ्यांचे रजा वेतन अंशदानाच्या रकमा ह्या त्यांच्या प्रतिनियुक्तीवरील कालावधीतील वेतनाच्या आधारे परिगणित करण्यात यावे व त्याचा दर सदर अधिकाऱ्याच्या मूळ वेतन अधिक श्रेणी वेतनाच्या ११% इतका राहील.

- २) निवृत्ती वेतन अंशदान रकमेची परिगणना ही प्रतिनियुक्तीवरील कालावधीत संबंधित अधिकारी घेत असलेल्या मूळ वेतन अधिक श्रेणी वेतनावर, अशा अधिकाऱ्यांचा शासन सेवेतील नियुक्तीपासूनचा एकूण सेवा कालावधी लक्षात घेऊन संदर्भ क्र. २ येथील परिपत्रकासोबत जोडलेल्या तक्त्यातील टक्केवारीप्रमाणे करण्यात यावी.
- ३) ५ व्या वेतन आयोगानुसार रजा वेतन व निवृत्ती वेतन अंशदानाची परिगणना करताना मूळ वेतन व महागाई भत्ता ग्राह्य धरावे व दि.१.४.२००४ पासून मूळ वेतन, महागाई वेतन व महागाई भत्ता धरावे. तसेच निवृत्तीवेतन अंशदानाची परिगणना, संबंधित अधिकारी प्रतिनियुक्ती कालावधीत घेत असलेल्या वेतनश्रेणीच्या कमाल टप्प्यावर शासन सेवेतील नियुक्तीपासूनचा एकूण सेवा कालावधी लक्षात घेऊन त्यावरील महागाई भत्त्यासह करण्यात यावी.
- ४) रजा वेतन अंशदाने व निवृत्ती वेतन अंशदाने ही शासनाकडे २ वेगवेगळ्या लेखाशिर्षाखाली जमा करावयाची असल्याने सदर रकमांचे दोन स्वतंत्र धनाकर्ष (Demand Draft) रेखांकित करून "सहाय्यक संचालक (लेखा), सामान्य प्रशासन विभाग, कार्यासन ९-अ, मंत्रालय, मुंबई-३२" (मराठीत) तर "Assistant Director (Accounts), GAD, Desk-9A, Mantralaya, Mumbai-32" (इंग्रजीत) या नावाने काढून या संदर्भातील संपूर्ण परिगणनेच्या तपशीलासह व विहित मुदतीत या विभागास पाठवावेत.

रजा वेतन अंशदान व निवृत्ती वेतन अंशदानाचे धनाकर्ष साप्रवि/ का.९-अ कडे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर १५ दिवसांच्या आत अथवा प्रतिनियुक्ती कालावधी, आर्थिक वर्ष संपण्यापुर्वी संपत असल्यास त्या दिनांकानंतर १५ दिवसांच्या आत पाठविण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित संस्थेच्या आहरण व संवितरण अधिकारी/ वेतन अधिकारी यांची राहिल.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०२१२११४००२६२०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु. ह. उमराणीकर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव

३. मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव
४. सर्व विधानसभा/ विधानपरिषद सदस्य
५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर
६. महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर
७. सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासन अंगीकृत सार्वजनिक उपक्रम/शासकीय महामंडळे
८. आयुक्त, महानगरपालिका (सर्व)
९. वित्त विभाग/ सेवा-४, अर्थसंकल्प-२५, व्यय-४
१०. सामान्य प्रशासन विभाग/ कार्यासन ९, १०, १९ व २६
११. निवड नस्ती.